



Olympia Industries Limited

CIN: L52100MH1987PLC045248

Registered Office: C-205, Synthofine Industrial Estate, Behind Virwani Industrial Estate, Goregaon (East),
Mumbai-400063. India. **Tel. No.** 022 42026868.

Website: www.eolympia.com | Email: info@eolympia.com

Date: November 08, 2025

To,
Corporate Relationship Department,
Bombay Stock Exchange Limited
Phiroze Jeejeebhoy Towers
Dalal Street, Fort,
Mumbai - 400001.
Scrip Code: 521105 | **Scrip:** OLYMPTX

Dear Sir / Madam,

Sub.: Submission of newspaper advertisement relating to Unaudited financial results for the quarter and half year ended September 30, 2025.

Pursuant to regulation 30 and 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed extract of advertisement published in The Free Press Journal (English Language Newspaper) & Navshakti (Regional Language Newspaper) for Standalone Unaudited financial results of the Company for the quarter and half year ended September 30, 2025

We request you to take the above on record.

Thanking You,

Yours Faithfully,

For **Olympia Industries Limited**

Avanti Patthey
Company Secretary & Compliance Officer
Membership No. : A77997

Encl: As above

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Shri Shashi Bhushan Bajpai, a member of MIG III Co-operative Housing Society Ltd. (Bldg. known as Jade Gardens), owner of Flat No. G-603 in the Society's building situated at MIG Colony, Bandra (East), Mumbai-400051 ("the said Flat"), expired on 19th February, 2018, leaving behind his legal heirs, namely :

1. Smt. Sulekha Bajpai
2. Dr. Sunila Mishra
3. Dr. Rita Shukla
4. Smt. Rekha Nigam
5. Smt. Suchitra Chaudhary
6. Shri Shashikant Bajpai

The aforesaid legal heirs have submitted the necessary documents to the Society, claiming to be the only legal heirs of the deceased and entitled in equal shares to the said Flat and the shares bearing Distinctive Nos. 206 to 210 and 1011 to 1015 under Share Certificate No. 187 of the Society.

Pursuant to Bye-law No. 35 of the Society, the said heirs have applied for membership and transfer of the said shares and interest of the deceased Shri Shashi Bhushan Bajpai in the said Flat to their joint names. They have also executed and submitted Affidavits, Indemnity Bonds, and Undertakings to the Society in this regard.

The Society proposes to transfer the said shares and the said Flat into the joint names of the abovenamed heirs in the records and Share Certificate of the Society.

All persons having or claiming any share, right, title, or interest in the said Flat or shares or any part thereof by way of gift, exchange, mortgage, let, lease, sub-lease, license, assignment, (equitable or otherwise) inheritance easement, trust, possession, family arrangement/ settlement, Decree or Order of any Court of law, contracts/ agreements, development rights, partnership or otherwise of whatsoever nature, are hereby called upon to submit their objections in writing with supporting documents to the undersigned at the address/email mentioned below within 14 (fourteen) days from the date of publication of this Notice.

If no such claim, demand, or objection is received within the aforesaid period, the Society shall proceed with the transfer of the said shares and Flat in the joint names of the said heirs, and any claims thereafter shall be deemed to have been waived or abandoned.

Dated this 8th day of November, 2025.

For MIG III Co-operative Housing Society Ltd.,
Sd/-
Hon. Secretary
Bhadresh Kamdar

PUBLIC NOTICE

1. NOTICE is hereby given to the public, for and on behalf of our Client that our Client is negotiating with Mrs. Kavita L. Bhagchandani to purchase/acquire Flat No. 24, adm. about 741 sq.ft. carpet area, 6th floor, Building No. 7/A, Navjivan Co-op. Hsg. Soc. Ltd., Lamington Road, Mumbai-400 008, alongwith Garage No. 5 adm. about 184 sq.ft., situated on plot of land bearing C. S. No. 255 of Tardeo Division, Mumbai City District, together, with Share Certificate No. 1139 having Distinctive No. 4841 to 4845 (Both inclusive) issued by said Navjivan Co-operative Housing Society, registered under Maharashtra Cooperative Society's Act, having 5 fully paid shares of Rs. 50/- each, more particularly described in the schedule hereunder (Hereinafter referred to as the "said Premises alongwith Shares").

Any pers which anyy any right, title, interest or claim against or to or in respect of the said Flat and/or any part thereof including, by way of sale, exchange, gift, license, tenancy, lease, lien, charge, mortgage, trust, easement, partition, suit, decree, maintenance, inheritance, attachment or injunction order, acquisition, requisition, lis-pendens, bequest, possession, statutory notice or otherwise howsoever, is required to make the same known in writing to the undersigned having office at 2nd-Floor, 65, Old Oriental Building, M. G. Road, Opp. HSBC Bank Building, Hutatma Chowk, Mumbai-400001 within 7 (SEVEN) days from the date of publication hereof and obtain an acknowledgment in writing from the undersigned for having received the same, failing which any and all such claims shall be considered as waived and/or abandoned.

SCHEDULE ABOVE REFERED

2. ALL THAT Flat No. 24, adm. about 741 sq.ft. carpet area, 6th Floor, Building No.7/A, Navjivan Co-op. Hsg. Soc. Ltd., Lamington Road, Mumbai-400008, alongwith Garage No. 5 adm. about 184 sq.ft., situated on plot of land bearing C.S. No. 255 of Tardeo Division, Mumbai City District alongwith Share Certificate No. 1 139 having Distinctive No. 4841 to 4845 (Both inclusive) issued by said Navjivan Co-operative Housing Society, registered under Maharashtra Co-operative Society's Act, having 5 fully paid shares of Rs. 50/- each.

Dated this 08th day of November, 2025

Sd/-
Divya Menon
ADVOCATE
2nd Floor, 65, Old Oriental Building, M. G. Road, Opp. HSBC Bank Building, Hutatma Chowk, Mumbai-400001
Con. - 9870028460
Email - dvmnenon08@gmail.com

PUBLIC NOTICE

Under instructions of our client Mr. Khiraad Noshir Khambatta, we are hereby giving notice to the Public at large that the original Articles of Agreement dated 05.06.1991 registered with the Joint Sub-Registrar of Assurances under serial no.P.BBJ-3264/91 made between Powai Housing Development Private Limited (therein referred to as the "Developers") of the First Part and Mr. Noshir P Khambatta and Mrs. Silloo N. Khambatta (therein referred to as the "Member") of the Second Part in respect of the Flat No. 702 on the 7th Floor in E Wing of Sunrise Co-operative Housing Society Limited, in the building known as "Powai Park" situated at High Street, Hiranandani Gardens, Powai, Mumbai-400076 is either lost/ misplaced or stolen. That any person(s) coming into the possession or having any knowledge of the whereabouts of document mentioned above are hereby requested to intimate forthwith about the same to the undersigned. In the event no information is received within 14 days from the date hereof, claims if any, shall be deemed to have been waived.

Jai Hiranandani
Partner
Rajan Hiranandani & Associates
Advocates
504 A/B Neelkanth, 98 Marine Drive, Mumbai-400 002.

Date : 08.11.2025

Regd. Off: 9th Floor, Antriksh Bhawan, 22, K. G. Marg, New Delhi-110001, Ph: 011-23357171, 23357172, 23705414, Web: www.pnbhousing.com

Branch Office: Inter-alia At PNB Housing Finance Limited, Shop No. 137, Glove Business Park, Kalyan Badlapur Road, Ambernath (West) Maharashtra - 421303

POSESSION NOTICE For immoveable property as per Rule8(1) and Appendix-IV

Whereas the undersigned being the Authorised Officer of the PNB Housing Finance Ltd. under the Securitisation and Reconstruction of Financial Assets & in compliance of Rule 8(1) of Enforcement of Security Interest Act, 2002, and in exercise of powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued demand notice/s on the date mentioned against each account calling upon the respective borrower/s to repay the amount as mentioned against each account within 60 days from the date of notice/s) date of receipt of the said notice/s. The borrower/s having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/s and the public in general that the undersigned has taken possession of the property/ies described herein below in exercise powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said Rules on the dates mentioned against each account.

The borrower/s in charge and the public in general is hereby cautioned not to deal with the property/ies and any dealing with the property/ies will be subject to the charge of PNB Housing Finance Ltd., for the amount and interest thereon as per loan agreement. The borrowers' attention is invited to provisions of Sub-section (8) of Section13 of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Loan Account Number(s) Name of Borrower/Co-borrower/ Guarantor(s)/Legal Heirs Date of Demand Notice Amount as on date in Demand Notice Date of Possession Taken Type of Possession Description of the Property/ies mortgaged

HOU/RAMB/ 0723/1134191 Mr. Kamlesh Sunil Bheke (Borrower) & Mrs. Asha Sunil Bheke (Co-Borrower) 08.08. 2025 Rs. 23,20,185.42 (Rupees Twenty Three Lakhs One Hundred Eighty Five And Forty Two Paise Only) Symbolic All That Part And Parcel Of Residential, Flat No. 204, Second Floor, Omkar Residency, Off Panvel Nere Village Road, At Village Nere, Taluka Panvel And District Raigad, Nere Khopoli, Maharashtra - 410206.

Date : 08.11.2025 | Place: Panvel Sd/- Authorized Officer, PNB Housing Finance Limited

HARDCASTLE & WAUD MFG CO. LTD

Regd. Off : Mall Office, II Floor, Metro Junction Mall of West Pioneer Properties (I) Private Ltd, Netvalli Baug, Kalyan 421306
Tel. No. 022 22837658 - 62 : Email id: ho@hawcoindia.com
CIN : L99999MH1945PLC004581; Website : www.hawcoindia.in

State of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended 30.09.2025

| Particulars | Quarter ended | | Half Year Ended | |
|---|----------------------|----------------------|----------------------|----------------------|
| | 30.09.2025 Unaudited | 30.09.2024 Unaudited | 30.09.2025 Unaudited | 30.09.2024 Unaudited |
| Total income from operations | 238.18 | 113.26 | 432.50 | |
| Net Profit for the period (before tax, Exceptional and/or Extraordinary items) | 73.25 | 47.95 | 177.57 | |
| Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 73.25 | 47.95 | 177.57 | |
| Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) | 70.45 | (55.40) | 147.52 | |
| Total Comprehensive Income/(Loss) for the period (Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income/(Loss) (after tax)) | 67.69 | (66.55) | 187.02 | |
| Equity Share Capital | 67.95 | 67.95 | 67.95 | |
| Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance Sheet of previous year | - | - | - | |
| Earnings Per Share (Of Rs. 10 each) (for continuing and discontinued operations) Basic & Diluted (in Rs.) | 10.37 | (8.15) | 21.71 | |

NOTE: The above is an extract of the detailed format of Quarterly / Half Year Ended Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. Full format of the Quarterly / Half Year Ended Financial Results is available on the website www.bseindia.com and on the Company's webpage URL: http://www.hawcoindia.in/financial_results.html

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Chairman Secretary, Jawahar Nagar Co-operative Housing Society, Goregaon (West), Mumbai-400062; Mr. Narayan Jogappa Ail (Promoter); Mr. Kamal Baudat Sharda (Promoter); and Mr. Kanji Padmabhai Shah (Lessee), all having address at Jawahar Nagar Co-operative Housing Society, Goregaon (West), Mumbai - 400062, that the application filed by Sharda Niwas Co-operative Housing Society under Sub Section (3) of Section 11 of the Maharashtra Ownership of Flats Act, 1963, being Application No 209 of 2025, is kept for hearing before the Honble District Deputy Registrar. Co-operative Societies, Mumbai, at Dadar on 20th November 2025 at 2:00 p.m. or soon thereafter. All concerned parties are hereby informed to take notice of the said hearing and to remain present before the Honble Authority at the aforesaid date, time, and place, if they so desire.

Sd/-
Juglesh S. Pandey, Advocate
Advocate for Applicant
122, Shree Krishna Industrial Estate, Near Dahisar Toll Plaza ONG Pump, W. E. High Way Road, Dahisar (East), Mumbai-400068 Mob. No. 9768419340/7977988214

Date: 08/11/2025 Place: Mumbai

PHYSICAL POSSESSION NOTICE



Branch Office : ICICI BANK LTD, BP-4, Technopolis Building, 4th Floor, Sector V, Salt Lake City, Kolkata West Bengal- 700091
CIN No: L65190G1994PLC021012, www.icicibank.com

The Authorised ICICI Bank Officer under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13(12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notices to the borrower(s) mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice. Having failed to repay the amount, the Notice is issued to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described below, by exercising powers conferred on him/her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property. Any dealings with the property will be subject to charges of ICICI Bank Limited.

| Sr. No. | Name of the Borrower(s)/ Loan Account Number | Description of Property/ Date of Physical Possession | Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.) | Name of Branch |
|---------|---|---|--|----------------|
| 1. | Paloni Chamy/ Mounita Paloni Chamy/ Qtr Type III, 206/02 D S C Lines Pashan Maharashtra, Pune-411021/ LBCAL0002040249 | "Ashis Bhawan", Flat No. A1, Ground Floor, Postal Address 104, M.G. Road, Premises No. 33, Mahatma Gandhi Road, Municipal Premises No. 33, 104, Mahatma Gandhi Road, Dag Na. 2203, Khatian No. 205, J.L. Na. 23, R.S. No. 43, K.M.C. Ward No. 124, Borough IV, Being Accessee No. 41-124-06-0033-3, Kolkata Municipal Corporation S.S. Unit, Mouza Purba Barisha, P.S. Old Thakurpukur At Present Haridevpur, District Sub Registration office Behala In Alipore, District South 24 Parganas, Kolkata 700063, West Bengal, Admeasuring An Area of 1010 Sq.ft Super Built Up Area Together With Undivided Proportionate Share of Land north By Land And Building of Sri Arun Ganguly, South: By The School of Sri Anup Agarwal, East: By 12 Ft. Wide K.M.C. Road, West: By Pond of Sri. P. Banerjee/ Date of Physical 03/11/2025 | March 28, 2025/ Rs. 16,75,015.00/- | Kolkata/ Pune |

The above-mentioned borrowers(s)/guarantor(s) is/are hereby issued a 30 day Notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold after 30 days from the date of publishing this Notice, as per the provisions under Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.
Date: November 07, 2025 Place: Pune
Sincerely Authorised Officer, For ICICI Bank Ltd



सेंट्रल बैंक ऑफ इंडिया
Central Bank of India

1911 से आपके लिए "केन्दित" "CENTRAL" TO YOU SINCE 1911

REGIONAL OFFICE NASHIK.
Address: P-63, MIDC Satpur, Nashik-422007.
Mail Id- recvnasiro@centralbank.co.in

"APPENDIX- IV-A

[See provision to rule 8&9]

SALE NOTICE

For Sale of Immoveable Properties

E-Auction Sale Notice for Sale of Immoveable Assets under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) & 9(1) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002.

E Auction Date: 24.12.2025 Time: 12.00 Noon to 06.00 PM | Date of Inspection And Time : 18.12.2025 Time: 12.00 Noon to 03.00 PM

Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower(s), Mortgagor(s) & Guarantor(s) that the below described immovable properties mortgaged/charged to the Secured Creditor, the physical/ symbolic possession of which has been taken by the Authorised Officer of Central Bank of India, Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", & "Whatever there is" basis on 24.12.2025 for recovery of dues to the Central bank of India from below mentioned Borrower(s), Mortgagor(s) & Guarantor(s). The Reserve Price, Earnest money deposit (EMD) and Bid Increase Amount is displayed against the details of respective properties.

| Sr. No | Name of the Branch & Borrowers / Mortgagor / Guarantors | Demand Notice Date & Due Amount | Description of Immoveable Property | Reserve Price (RP) |
|--------|--|---|--|-----------------------------------|
| | | | | EMD Amount Bid Increase Amount |
| 1 | Varkheda Branch Borrower : Mr. Shah Mukhtar Alam Mehbobaali Proprietor of - M/s Arzoo Collection | 08/07/2019 & Amount Rs.14,30,967.00 (Rs. Fourteen Lakh Thirty Thousand Nine Hundred Sixty Seven only) | All that piece & parcel of property at Gram Panchayat-Dindori, Milkat No 2122, Shop No 03, Ground Floor, Shakuntala Complex, Near Dindori Bus Stop, Old Kaiwan Road, admeasuring an area of 13.38 sq.mtrs, at Mauze-Dindori, Tal. Dindori, Dist. Nasik, Owned by Mr. Shah Mukhtar Alam Mehbobaali, which is bounded as under: East- Shop no 04 of Mr. Sanjay Malode, West- Shop no 02 of Mr. Navale, South- Common Road, North- Property of Mr. Rajendra Deshmukh (Property in Symbolic Possession) | Rs. 6,49,000.00 |
| | | | | Rs. 64,900.00 |
| | | | | Rs. 50,000.00 |
| 2 | Varkheda Branch Borrower : 1. Mr Ravindra Shrisal Balurage 2. Mrs. Lilabai Shrisal Balurage 3. Mrs Meena Balu Gaikwad 4. Mr Prakash Shrisal Balurage 5. Mr Rajendra Shrisal Balurage | 30/10/2023 & Amount Rs.17,44,171.00 (Rs. Seventeen Lakhs Forty Four Thousand One Hundred Seventy One Only) | All that piece & parcel of property Grampanchayat A. No 61, Milkat No 60, Area 1645 Sq.Ft., Situated at Ozarkhed, Tal. Dindori, Dist. Nasik, which is bounded as under: East- Road, West- Madhav Bhikaji Nikhadi His Milkat, South- Rahul Ambadas Bachhav His Milkat, North- Society Office (Property in Symbolic Possession) | Rs. 17,54,000.00 |
| | | | | Rs. 1,75,400.00 |
| | | | | Rs. 50,000.00 |
| 3 | Varkheda Branch Borrower : M/s Shital Agro Services Proprietor: Mr. Lalit Shantilal Hiran Guarantor : Mrs. Sushila Shantilal Hiran (Mortgager/ Guarantor) Mr. Shankar Eknath Boraste (Guarantor) Mr. Manoj Ramrao Padol (Guarantor) | 03/01/2024 & Amount Rs.32,11,918.00 (Rs. Thirty Two Lakhs Eleven Thousand Nine Hundred Eighteen only) | All that piece & parcel of S No 45, Milkat No 37/B, Admeasuring an area of 700.65 Sq. Mtrs., Assessment Rs. 968.00 paise At Village Varkheda, Tal. Dindori, Dist. Nasik, Owned by Mrs. Sushila Shantilal Hiran, which is bounded as under; East- Road, West- Road, South- Milkat No 37/A, North- Milkat No 35 (Property in Symbolic Possession) | Rs. 11,05,000.00 |
| | | | | Rs. 1,10,500.00 |
| | | | | Rs. 50,000.00 |
| 4 | Satpur Branch Borrower : Mr. Atul Prakash Vise & Mrs. Shradha Atul Vise | 11/07/2019 & Amount Rs. 20,41,034.00 (Rs. Twenty Lakhs Forty One Thousand Thirty Four only) | All that piece & parcel of property, Flat No. 15, 3rd floor, Jagannath Apartment, Near Sankalecha's Garden Country Project, Opp. Shivkrupa Sweets, Near Highland Sky, Plot No. 01, Survey No. 318/1/1, Near Jatra Hotel, Nandur Link Road, Adgaon Shiwar, Nashik-422003 Owned by Mr. Atul Prakash Vise & Mrs. Shradha Atul Vise, which is bounded as under: East- Side Margin, West- Flat No. 13, South- Flat No. 16, North- Flat No. 14 (Property in Symbolic Possession) | Rs. 22,15,000.00 |
| | | | | Rs. 2,21,500.00 |
| | | | | Rs. 50,000.00 |
| 5 | Pimpalgaon Baswant Branch Borrower : Shri Ajit Shakur Pinjari and Mrs. Ruksana Ajit Pinjari | 05/10/2024 & Amount Rs. 20,22,779.00 (Rs. Twenty Lakhs Twenty Two Thousand Seven Hundred Seventy Nine only) | All that piece & parcel of Row House No 36, adm. Carpet area 69.51 sq.mt. Building E, Bhandari greens Row Houses, Survey No 554/4, Pimpalgaon Baswant, Tal. Niphad, Dist. Nasik Owned by Shri Ajit Shakur Pinjari and Mrs. Ruksana Ajit Pinjari, which is bounded as under; East- By Open Space, West- By Colony Road, South- By Row House No 35, North- By Row House No 37 (Property in Symbolic Possession) | Rs. 21,02,000.00 |
| | | | | Rs. 2,10,200.00 |
| | | | | Rs. 50,000.00 |

Note: This is also a notice to the Borrower / Mortgagor & Guarantor of the above loan under Rule 8(6) read with rule 9(1) of the Security Interest (Enforcement) rules 2002 about holding of Auction for the sale of secured assets on above mentioned date.

For detailed terms and conditions of sale, Please refer bank's approved service provider's (Auction Platform), https://www.baanknet.com.

Interested bidder may contact Mr. Aparbal Singh, Chief Manager, Regional Office, Nasik Mob No. 9407755072, Chief Manager, Satpur Br. Mob No. 7798988773, Sr. Manager, Varkheda Br. Mob. No. 7798987338 & Sr. Manager, Pimpalgaon Baswant Br. Mobile No. 7798987309.

Date: 07.11.2025 | Place: Nasik
Sd/- Authorized Officer
Central Bank of India




Corporate Identity No.: L24240MH1952PLC008951

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Mumbai 400 001

Tel : (91-22) 6700 9000 E-mail: investor.relations@trent-tata.com | Website: www.trentlimited.com

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE & CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND SIX MONTHS ENDED 30TH SEPTEMBER, 2025

| Rs in Crore | | | | | | | | | | | | | | |
|-------------|---|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|-----------------------------|----------------------------|----------------|
| SR. NO. | Particulars | STANDALONE | | | | | | CONSOLIDATED | | | | | | |
| | | For Quarter Ended | | | For Six Months Ended | | | For Quarter Ended | | | For Six Months Ended | | | For Year Ended |
| | | 30 th Sept, 2025 | 30 th June, 2025 | 30 th Sept, 2024 | 30 th Sept, 2025 | 30 th Sept, 2024 | 31 st Mar, 2025 | 30 th Sept, 2025 | 30 th June, 2025 | 30 th Sept, 2024 | 30 th Sept, 2025 | 30 th Sept, 2024 | 31 st Mar, 2025 | |
| | | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Audited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Audited | |
| 1 | Total income from operations | 4,843.27 | 4,822.10 | 4,171.51 | 9,665.37 | 8,208.71 | 16,997.48 | 4,845.23 | 4,924.07 | 4,201.94 | 9,769.30 | 8,351.69 | 17,353.17 | |
| 2 | Net Profit/(Loss) for the quarter / period / year (before tax, exceptional and /or extraordinary items) | 575.88 | 555.19 | 555.44 | 1,131.07 | 1,005.01 | 2,076.62 | 476.98 | 564.69 | 466.81 | 1,041.67 | 968.20 | 2,029.74 | |
| 3 | Net Profit/(Loss) for the quarter / period / year (before tax after exceptional and /or extraordinary items) | 575.88 | 555.19 | 555.44 | 1,131.07 | 1,005.01 | 2,076.62 | 476.98 | 564.69 | 466.81 | 1,041.67 | 968.20 | 2,029.74 | |
| 4 | Net Profit/(Loss) for the quarter / period / year (after tax after exceptional and /or extraordinary items) | 450.77 | 422.59 | 423.44 | 873.36 | 765.59 | 1,584.84 | 373.42 | 424.70 | 335.06 | 798.12 | 726.27 | 1,534.41 | |
| 5 | Total Comprehensive Income after tax for the quarter / period / year (Comprising Profit/ (Loss) for the quarter / period / year (after tax) and Other Comprehensive Income (after tax)) | 454.43 | 424.11 | 420.96 | 878.54 | 763.77 | 1,580.97 | 382.31 | 426.81 | 332.33 | 809.12 | 724.41 | 1,525.31 | |
| 6 | Paid-up equity share capital (Face Value of Rs.1 per Equity Share) | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | 35.55 | |
| 7 | Other equity | 6,579.64 | 6,302.96 | 5,061.66 | 6,579.64 | 5,061.66 | 5,878.85 | 6,066.01 | 5,857.99 | 4,644.15 | 6,066.01 | 4,644.15 | 5,426.19 | |
| 8 | Securities Premium Account | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | 1,924.30 | |
| 9 | Networth | 6,615.19 | 6,338.51 | 5,097.21 | 6,615.19 | 5,097.21 | 5,914.40 | 6,101.56 | 5,893.54 | 4,679.70 | 6,101.56 | 4,679.70 | 5,461.74 | |
| 10 | Paid up Debt Capital/outstanding Debt | 2,342.65 | 2,155.82 | 1,835.05 | 2,342.65 | 1,835.05 | 2,248.24 | 2,371.72 | 2,183.79 | 1,866.85 | 2,371.72 | 1,866.85 | 2,279.49 | |
| 11 | Outstanding Redeemable Preference Shares | | | | | | | | | | | | | |
| 12 | Debt Equity Ratio | | | | 0.35 | 0.36 | 0.38 | | | | 0.38 | 0.40 | 0.41 | |
| 13 | Earning Per Share (of Rs. 1/- each) (not annualised): | | | | | | | | | | | | | |
| | (a) Basic | 12.68 | 11.89 | 11.91 | 24.57 | 21.54 | 44.58 | 10.60 | 12.09 | 9.53 | 22.69 | 20.57 | 43.51 | |
| | (b) Diluted | 12.68 | 11.89 | 11.91 | 24.57 | 21.54 | 44.58 | 10.60 | 12.09 | 9.53 | 22.69 | 20.57 | 43.51 | |
| 14 | Capital Redemption Reserves | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | 7.00 | |
| 15 | Debenture Redemption Reserve | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | 100.00 | |
| 16 | Debt Service Coverage Ratio | | | | 2.69 | 3.66 | 3.35 | | | | 2.45 | 3.45 | 3.21 | |
| 17 | Interest Service Coverage Ratio | | | | 15.26 | 17.06 | 16.46 | | | | 14.00 | 16.23 | 15.93 | |
| 18 | Current ratio | | | | 2.01 | 2.30 | 2.59 | | | | 2.04 | 2.34 | 2.69 | |
| 19 | Long term debt to working capital | | | | 0.85 | 0.69 | 0.75 | | | | 0.83 | 0.66 | 0.71 | |
| 20 | Bad debt to Account receivable ratio | | | | - | - | - | | | | - | - | - | |
| 21 | Current Liability ratio | | | | 42.64% | 43.80% | 35.80% | | | | 42.18% | 44.14% | 35.63% | |
| 22 | Total debt to Total Assets | | | | 21.12% | 21.43% | 23.18% | | | | 22.09% | 22.56% | 24.20% | |
| 23 | Debtors turnover ratio | | | | 285.48 | 221.46 | 237.53 | | | | 315.23 | 225.62 | 233.24 | |
| 24 | Inventory turnover ratio | | | | 4.99 | 4.95 | 5.16 | | | | 5.11 | 5.14 | 5.34 | |
| 25 | Operating Margin | | | | 10.80% | 10.72% | 11.10% | | | | 10.53% | 9.99% | 10.67% | |
| 26 | Net Profit Margin | | | | 9.31% | 9.69% | 9.65% | | | | 8.33% | 8.93% | 9.09% | |



नॉर्दर्णीकृत कार्यालय : १वा मजला, अंतिम भवन, २२, केजी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१, इ. : ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३३५७४४४
वेबसाइट : www.pnbhousing.com. **साथचा कार्यालय पत्ता** : पीएनबी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, दुकान क्रमांक १३७, लोखंडी बिल्डिंग पार्क, कल्याण बदायपूर रोड, अंबरनाथ पश्चिम महाराष्ट्र - ४२४५०३

ताबा सुचना (स्थायर मातमलेकरिता)

ज्यावरी, खालील स्वाक्षरीकरिता हे सिक्युरिटीयेशन अंण्ड रिकवरेजेशन ऑफ फिनायन्सियल असेट्सअँड एफोर्सेमेन्ट ऑफ सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट अँड, २००२ अंतर्गत पीएनबी होसिंग फायनान्स लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंस्ट्रुमेंट (पुनर्मुल्यांकन) कय, २००२ च्या विभाग ३ सहायिता कयम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकारांतर्गत त्यांनी खाली नमुद केलेल्या ताखेच्या मागील सुचना विवरीत केली होती. त्या सुचनेनुसार कर्जदारांना सदर सुचना प्राप्त ताखेच्यानुस ६० दिवसांत तसेच पुढील साय व शुक्र जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार हे वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसाधारण्ये जवलेस येथे सुचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकल्यांनी सदर कायद्याच्या कयम १३(४) सहायिता सदर अधिनियमाच्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकारांतर्गत खाली नमुद केलेल्या मातमलेचा ताबा खाली प्रत्येक खालासामोर नमुद केलेल्या ताखेच्या घेतला आहे. विशेषतः कर्जदार व सर्वसाधारण्ये जवलेस येथे साध्य करण्यात येते की, सदर मातमलेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मातमलेसह व्यवहार केल्या अडल्यास त्यांनी पीएनबी होसिंग फायनान्स लिमिटेडकडे कर्ज करारनामानुसार रक्कम आणि त्यावरील साय जमा करावे. कर्जदारांचे तस वेध्यात येत आहे की, प्रतिभूत मातमला सोडून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्या कयम १३चे उपपल्लम (८) ची तरतुद आहे.

कर्ज खाते क्रमांक

एचओयू आरएफबी/०७२३/११३४१११

की.ओ.ः अंबरनाथ

कर्जदार/ सह-कर्जदार जागिमदाराचे नाव

श्री कमलेश सुनील भेके (कर्जदार) आणि सौ.आया सुनील भेके (सह-कर्जदार)

मागील सुचनेची तारीख

०८.०८.२०२५

यकबाकी रक्कम

रु.२३,००,१८५.४२

ताबा घेतल्याचा दिनांक


०३.११.२०२५

तारण मातमलेचे वर्णन

निवासी इमारतीचा सर्व भाग आणि पार्सल, फ्लॅट क्रमांक २०४, दुसरा मजला, ओंकार रेसिडेन्सी, पनवेल नरे व्हिलेज रोडच्या बाहेर, नरे गाव, तालुका पनवेल (सांकेतिक) आणि जिह्वा रायगड, नरे खोपोली, महाराष्ट्र-४१२००६

दिनांक : ०८.११.२०२५ | ठिकाण : पनवेल

प्राधिकृत अधिकारी, पीएनबी होसिंग फायनान्स लिमिटेड



कॉर्पोरेट आयर्डेन्टिफिकेशन क्र. (सीआयएन): एल२७१०२एमएच१११४पीएलसी१५२१२५
नॉर्दर्णीकृत कार्यालय: जेएसडब्ल्यू सेंटर, वांटे कुला कॉम्प्लेक्स, वांटे (पूर्व), मुंबई - ४०००५१.
फोन: ०२२-४२८६ १०००; फॅक्स: ०२२-४२८६ ३०००; ई-मेल: jswsl.investor@jswsl.in; वेबसाइट: www.jsw.in

सक्षम निवेशक अभियान


इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्शन फंड अँथॉरिटी ("आयईपीएफ"), निगम व्यवहार मंत्रालय, ("एमसीए") यांच्या पुढाकाराला अनुसरून आणि त्यांच्या दिनांक १६ जुलै, २०२५ रोजीच्या सर्व्हेलर नुसार कंपनीने तिचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट म्हणजेच केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड ("केफिन"/"आरटीए") च्या मदतीने २ जुलै, २०२५ पासून ६ नोव्हेंबर, २०२५ पर्यंत "सक्षम निवेशक" शिर्षक असलेले १०० दिवसांचे अभियान सुरू केले आहे. सदर उपक्रमाचा मुख्य उद्देश हा त्यांचे केवासी तपशिल, बँक मॅनेजेंट अडवायवत करण्यासाठी भागधारकांना प्रोत्साहित करणे आणि सुविधा देणे आणि अप्रदातित किंवा दावारहित लाभार्थी आणि शेअर्सच्या सीमलेस क्रेडिटसाठी माहीती मिळविणे असा आहे. केवासी अडवायवत करण्यासाठी आवश्यक आयएसआर प्रत्यक्ष खालील कोष्टकात दिलेल्या लिंक वरून डाऊनलोड करता येतील. भागधारकांना यादारे कळविण्यात येते की, कंपनीकडे पडून असलेल्या अप्रदातित किंवा दावारहित लाभार्थींचा तपशिल कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहे. तो खालील कोष्टकात नमुद लिंकचा अवलंब करून पाहता येईल.

| अ. क्र. | तपशिल | तपशिल |
|---------|---|--|
| १ | प्रत्यक्ष फोिलओच्या केवासी करिता फॉर्म | केवासी फॉर्म करिता लिंक https://www.jswsteel.in/investors/downloads |
| २ | डिमेंट फोिलओच्या केवासी करिता फॉर्म | कृपया तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सना संपर्क करावा |
| ३ | कंपनीकडे पडून असलेल्या अप्रदातित किंवा दावारहित लाभार्थींचा तपशिल | अप्रदातित किंवा दावारहित लाभार्थींचा लिंक https://www.jswsteel.in/investors/jsw-steel-governance-and-regulatory-information-shareholders-information |
| ४ | रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंटचा संपर्क तपशिल | केफिन टेक्नॉलॉजिज लिमिटेड युनिट: जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड, सेलेनियम, टॉवर बी, प्लॉट क्र. ३१ आणि ३२, फायनान्सियल डिस्ट्रिक्ट, नानक्रमुगडा, सेरीलिंगमपल्ली, हैदराबाद, रंगारोड्डी, तेलंगणा-५०००३२. टोल फ्री क्रमांक - १८००-३०९-४००१ ईमेल - einward.ris@kfintech.com |
| ५ | कंपनीचा संपर्क तपशिल | जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड जेएसडब्ल्यू सेंटर, वांटे कुला कॉम्प्लेक्स, वांटे (पूर्व), मुंबई-४०००५१, ईमेल - jswsl.investor@jswsl.in |

आम्ही इन्व्हेस्टर एज्युकेशन अँण्ड प्रोटेक्शन फंड अँथॉरिटीच्या पुढाकाराला लाभ घेण्याची आणि त्यांचे दावारहित शेअर्स आणि लाभार्थींचा दावा करण्याची भागधारकांना विनंती करित आहोत.

जेएसडब्ल्यू स्टील लिमिटेड करिता सही/-
मनोज प्रसाद सिंग
कंपनी सचिव
(अंतर्गत हस्तातेत)
सहासदत्त क्र. एफसीए ४२३१

ठिकाण : मुंबई
दिनांक : ७ नोव्हेंबर, २०२५




Batliboi Ltd.
Regd. Office: Bharat House, 5th Floor, 104 Bombay Samachar Marg, Mumbai - 400 001
Tel No. : +91 22 6637 8200, **E-Mail:** investors@batliboi.com, **Website:** www.batliboi.com
CIN: L52320MH1941PLC003494

UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

In compliance with Regulation 33 of SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI (LODR) Regulations, 2015"), the Board of Directors of Batliboi Limited ("the Company") at its meeting held on Friday, 7th November, 2025 approved the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Second quarter, and half year ended 30th September 2025 ("results").
The Results along with the Limited Review Reports issued by M/s. Mukund M. Chitale & Co., Statutory Auditors of the Company are available on the Website of the Company at https://www.batliboi.com / for-investors/financial-results / and on the websites of Stock Exchange i.e BSE Limited at www.bseindia.com

UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE SECOND QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025

In Compliance with Regulation 47 of SEBI (LODR) Regulations, 2015, we hereby notify that the same (results) can also be accessed by scanning the following Quick Response (QR) code.



For and on behalf of Board of Directors
Batliboi Ltd
Sd/-
Sanjiv Joshi
Managing Director

Place: Mumbai
Date: 7th November, 2025

M/s. UNIVERSAL ARTS LIMITED
CIN: L22300MH1995PLC091082
Plot No. 45, Ganpati Bhavan, M. G. Road, Goregaon (West), Mumbai - 400 062
Tel.: 2874 8995 / 2874 9001 • Email : universalartslimited@hotmail.com • Web.: www.universal-arts.in

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2025 (Rs. In lakhs)

| | Particulars | For the quarter ended 30.09.2025 (Unaudited) | Corresponding Quarter ended 30.09.2024 (Unaudited) | Preceding Quarter ended 30.06.2025 (Unaudited) | For the half year ended 30.09.2025 (Unaudited) | Corresponding half year ended 30.09.2024 (Unaudited) | For the period ended 31.03.2025 (Audited) |
|----|--|--|--|--|--|--|---|
| 1) | Total income from Operations | 7.90 | 14.86 | 16.71 | 24.61 | 24.82 | 50.96 |
| 2) | Net Profit/(Loss) from continuing operations after tax | 2.17 | 9.56 | 11.62 | 13.80 | 14.69 | 15.08 |
| 3) | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period) | 2.17 | 9.53 | 11.89 | 14.06 | 14.91 | 14.63 |
| 4) | Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share) | 996.99 | 996.99 | 996.99 | 996.99 | 996.99 | 996.99 |
| 5) | Other Equity Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year | - | - | - | (263.26) | - | (277.33) |
| 6) | Earnings per share (Face Value Rs. 10 per share): (a) Basic (b) Diluted | 0.02 0.02 | 0.10 0.10 | 0.12 0.12 | 0.14 0.14 | 0.15 0.15 | 0.15 0.15 |

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.09.2025 (Rs. In lakhs)

| | Particulars | For the quarter ended 30.09.2025 (Unaudited) | Corresponding Quarter ended 30.09.2024 (Unaudited) | Preceding Quarter ended 30.06.2025 (Unaudited) | For the half year ended 30.09.2025 (Unaudited) | Corresponding half year ended 30.09.2024 (Unaudited) | For the period ended 31.03.2025 (Audited) |
|----|--|--|--|--|--|--|---|
| 1) | Total income from Operations | 7.90 | 14.86 | 16.62 | 24.52 | 24.82 | 50.61 |
| 2) | Net Profit/(Loss) from continuing operations after tax | 2.27 | 9.65 | 11.68 | 13.95 | 14.86 | 15.68 |
| 3) | Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) and Other Comprehensive Income for the period) | 2.27 | 9.65 | 11.68 | 13.95 | 14.86 | 15.68 |
| 4) | Equity Share Capital (Face Value Rs.10 per Share) | 996.99 | 996.99 | 996.99 | 996.99 | 996.99 | 996.99 |
| 5) | Reserves Excluding Revaluation Reserves as per balance sheet of previous accounting year | - | - | - | (173.85) | - | (187.80) |
| 6) | Earnings per share (Face Value Rs. 10 per share): (a) Basic (b) Diluted | 0.02 0.02 | 0.10 0.10 | 0.12 0.12 | 0.14 0.14 | 0.15 0.15 | 0.16 0.16 |

NOTES:
i) The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Stock Exchange websites. (URL: https://www.bseindia.com)
ii) The financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on 06th November, 2025. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standards (IndAS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

For and on behalf of the Board
sd/-
Manish Shah
Place: Mumbai
Date: 06th November, 2025

DIN: 00434171
Managing Director

हार्डकॅसल अँड वाऊड मॅन्यु कं. लि.

नो. कार्या : मेल ऑफिस, B मजला, सेक्टर पावेलिस प्रॉपर्टीज (इंडिया) प्रायव्हेट लि. वा
ग्रेट बंगला मॉल, नैतिकता बाग, कल्याण-४२१ ३५१
दूर.क्र. : ०२२-२२३४५८८-६३, ई-मेल आयडी : h@hawcoindia.com
सीआयएन: एल१११११एमएच११५पीएलसी००४८१ वेबसाइट : www.hawcoindia.in (क. लाखात)

३०.०९.२०२५ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरिस्थित वित्तीय निष्कर्षांचे विवरण

| तपशिल | संपलेली तिमाही ३०.०९.२०२५ अलेखापरिस्थित | संपलेले अर्ध वर्ष ३०.०९.२०२४ अलेखापरिस्थित | संपलेले अर्ध वर्ष ३०.०९.२०२५ अलेखापरिस्थित |
|---|---|--|--|
| प्रवर्तनातून एकूण उत्पन्न | २३८.१८ | ११३.२६ | ४३२.५० |
| कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) | ७३.२५ | ४७.९५ | १७७.५७ |
| कालावधीसाठी कारपुर्व निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) | ७३.२५ | ४७.९५ | १७७.५७ |
| कालावधीसाठी कोरर निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींनंतर) | ७०.४५ | (५५.४०) | १४७.५२ |
| कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न/(तोटा) (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कोरर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न/(तोटा) (कोरर) घरक) | ६७.६९ | (६६.५५) | १८७.०२ |
| समभागा भांडवल | ६७.९५ | ६७.९५ | ६७.९५ |
| मागील वर्षाच्या ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वाढवून) | - | - | - |
| प्रति समभागा प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडीत कामकाजासाठी) | १०.३७ | (८.१५) | २१.७१ |
| मूलभूत आणि सौम्यिकृत (रु.त) | | | |

टीप :
वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग अँड अंदर डिस्कलोजर रिकायमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल केलेल्या तिमाही/अर्ध वर्ष समामीच्या वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही/अर्ध वर्ष समामीच्या वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण वेबसाइट www.bseindia.com वर आणि कंपनीची वेबपेज www.hawcoindia.in/financial_results.html वर उपलब्ध आहे.

मुंबई नगर दिवाणी न्यायालय,
दिंडोशी,
मुंबई समोर
न्यायाधिकार खटला क्र.
३८९ / २०२३
आयसीआयसीआय बँक लिमिटेड,
कंपन्यांचा अधिनियम, १९५६ अंतर्गत स्थापन झालेली व बँकिंग रेग्युलेशन अँड, १९९९ अंतर्गत परवाना प्राप्त बँक, जिचे नॉर्दर्णीकृत कार्यालय "आयसीआयसीआय बँक टॉवर, चकली संकल जवळ, जुना पादरा रोड, वांदोरा - ३९०००७, मुंबई" येथे आहे आणि कॉर्पोरेट कार्यालय "आयसीआयसीआय बँक टॉवर, ४था मजला, साऊथ टॉवर, बांद्रा-कुला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पूर्व), मुंबई - ४०००५१" येथे आहे, तिचे कुळमुख्याल्यार घातक श्री. राजेश चितामण वानखेडे, वय ४५ वर्ष, घर: कर्ज व्यवस्थापक, व्यवसाय: नोकी, ... फिर्दावी विक्रय

राहुल सिद्धार्थ कांबळे, वय ४० वर्ष, व्यवसाय: सेवा, पत्ता: ७४, ३रा मजला, ६८ बीडीडी चाळ, भगत बापमारे रोड, चकली, मुंबई, ठाणे-४०११०७.
कार्यालय पत्ता: नाऊस्लोटेड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड, १०३, समर्थ विडिंगा, गुरुहर गोविंदजी रोड, चकाळा, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००५९. ... प्रतिवादी

सुचना घ्यावी की, सदर माननीय न्यायालयात वरील खटला माननीय सहायक सत्र न्यायाधीश श्री./श्रीमती यांच्या समोर न्यायालय कक्ष क्र. २ मध्ये दिनांक १५.०९.२०२६ रोजी स. ११:०० वा. पुढील मागण्यासाठी सुनावणी घेतला जाणार आहे:

फिर्दावीच्या मागण्या पुढीलप्रमाणे:
(अ) प्रतिवादीस आदेश देण्यात यावा की त्यांनी फिर्दावीस रु. ७,५५५,९६९/- (सत्ते सात लाख चौन्न हजारा नऊशे एकशानसत्र मात्र) एवढी रक्कम वैयक्तिक कर्ज खात्यावरील धक्काफी म्हणून अदा करावी, त्यावर दमहा २५% दर्या दिव्यांकपासून देय होईपर्यंत अथवा वसुलीपर्यंत वनवे, जसे की दोन तपशील "एनक्विजिट - एच" मध्ये नमुद आहेत.
(बी) या खटल्याचा खर्च प्रतिवादीकडून वसूल करण्यात यावा.
दिनांकित सदर ३० ऑक्टोबर, २०२५

नॉर्दर्णी अधिकारी
नगर दिवाणी न्यायालय,
दिंडोशी

सोलर
एम/एस. भिडे अँड असोसिएट्स
फिर्दावीचे वकील
डी-९५, १५वा स्ला, प्लॉट क्र. १८८,
चेंबूर, मुंबई - ४०००७९

YASHRAJ CONTAINEURS LIMITED
CIN: L28120MH1993PLC073160
Regd. Office - Madhav Niwas CHSL, Flat No B-1A, 1st Floor, Natakwala Lane, Opp S.V. Road, Borivali (West), Mumbai - 400092.

STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2025
(₹ in lakhs except earnings per share)

| Sr. No. | Particulars | Quarter Ended | | | Half Year Ended | | Year Ended |
|---------|---|------------------|------------------|--------------|------------------|--------------|--------------------|
| | | 30.09.2025 | 30.06.2025 | 30.09.2024 | 30.09.2025 | 30.09.2024 | 31.03.2025 |
| | | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Unaudited | Audited* |
| 1 | Total revenue from Operations | - | - | - | - | 35.11 | 35.11 |
| 2 | Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional) | (21.64) | (22.81) | 39.60 | (44.45) | 88.16 | 57.03 |
| 3 | Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional) | (21.64) | (22.81) | 39.60 | (44.45) | 88.16 | (2,418.17) |
| 4 | Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional) | (21.64) | (22.81) | 39.60 | (44.45) | 88.16 | (2,418.17) |
| 5 | Total Comprehensive income for the period (comprising Profit / (Loss) for the period (after Tax) and other Comprehensive Income (after tax) | (21.64) | (22.81) | 40.98 | (44.45) | 89.72 | (2,414.15) |
| 6 | Equity Share Capital | 1,700.00 | 1,700.00 | 1,700.00 | 1,700.00 | 1,700.00 | 1,700.00 |
| 7 | Other Equity | (12,604.87) | (12,577.49) | (10,056.54) | (12,604.87) | (10,056.54) | (12,560.42) |
| 8 | Earning per share (of Rs. 10/- each) (not annualized) 1. Basic 2. Diluted | (0.13) (0.13) | (0.13) (0.13) | 0.23 0.23 | (0.26) (0.26) | 0.52 0.52 | (14.22) (14.22) |

Notes:
a) The Financial Results have been reviewed by the Audit Committee and approved by the RP Committee meeting held on 07th November,2025. The Auditors of the company have carried out Limited Review of the Unaudited Financial Results for the Quarter & Half Year Ended 30.09.2025.
b) The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites (www.bseindia.com) and Company's Website (www.barrelpeople.com)
Place : Mumbai **Date :** 07th November' 2025

For YASHRAJ CONTAINEURS LIMITED
Sd/-
(MR. AJIT KUMAR)
Resolution Professional for
Yashraj Containers Limited
IBBI Reg. No. IBBI/IPA-003/PN00062/2017-18/10548

Place : Mumbai **Date :** 07th November' 2025

कात्रा एक्सट्रुशनटेक्निक लि.

नॉर्दर्णीकृत कार्यालय : फॉर्च्यून टेंसेस, १०वा मजला, बी बिल्डिंग, सिटी मॉलसमोर, लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई-४०० ०५३, महाराष्ट्र, भारत.
सीआयएन: एल२८९००एमएच११८पीएलसी२८५३५ | दूर. : +९१-२२-२६७३५३३३३ | फॅक्स क्र.: +९१-२२-२६७३५०४१, ई-मेल : ket_sd@kolsitegroup.com, वेबसाइट : www.kolsitegroup.com

३० सप्टेंबर २०२५ रोजी संपलेली तिमाही आणि अर्धवर्षाकरिता अलिस आणि एकत्रित अलेखापरिस्थित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

| अ. क्र. | तपशिल | अलिस | | | | एकत्रित | | | | | | | |
|---------|--|------------------------------|----------------------------|------------------------------|-----------------------------|------------------------------|----------------------------|------------------------------|-----------------------------|-----------|-----------|-----------|-----------|
| | | संपलेली तिमाही | | संपलेले अर्ध वर्ष | | संपलेली तिमाही | | संपलेले अर्ध वर्ष | | | | | |
| | | ३०-सप्टे-२५ अलेखापरिस्थित | ३०-जून-२५ अलेखापरिस्थित | ३०-सप्टे-२४ अलेखापरिस्थित | ३०-सप्टे-२५ लेखापरिस्थित | ३०-सप्टे-२५ अलेखापरिस्थित | ३०-जून-२५ अलेखापरिस्थित | ३०-सप्टे-२४ अलेखापरिस्थित | ३१-मार्च-२५ लेखापरिस्थित | | | | |
| १. | प्रवर्तनातून एकूण उत्पन्न | १३,४५४.५४ | ८,५९६.६८ | १२,८००.४० | २२,०५१.२२ | २१,६९४.३८ | ४७,६४४.६९ | १३,४००.१७ | ८,५९६.६८ | १२,८००.४० | २२,०५६.८५ | २१,६९४.३८ | ४७,६४४.६५ |
| २. | कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, जेव्हाही/सहयोगी नफा/(तोटा) मधील हिस्सा, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबींपूर्वी) | २५.२२ | (६९३.८६) | १,६८३.१६ | (६६८.६४) | २,०२२.०८ | ३,३४३.२८ | (५५.२५) | (७८२.७५) | १,६६७.०२ | (८८८.००) | १,९७४.३६ | ३,०७०.७८ |
| ३. | कालावधीसाठी कारपुर्व निव्वळ नफा/(तोटा) | २५.२२ | (६९३.८६) | १,६८३.१६ | (६६८.६४) | २,०२२.०८ | ३,३४३.२६ | (५५.२५) | (७८२.७७) | १,६६७.७७ | (८८८.४१) | १,९७२.९९ | ३,०६८.२२ |
| ४. | कालावधीसाठी कोरर निव्वळ नफा/(तोटा) | ९६.३८ | (६८३.९३) | १,२०२.४५ | (५८७.५५) | १,५२२.६९ | ३,३८७.२० | ३३.९९ | (७६१.९८) | १,३२२.५७ | (७७४.९८) | १,४७३.६८ | ३,२०२.२२ |
| ५. | कालावधीसाठी एकूण सर्वसाधारण उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (कोरर) आणि इतर सर्वसाधारण उत्पन्न (कोरर) घरक) | (२७७.०४) | (३०९.२६) | १,७९९.०३ | (५७८.३३) | २,३८८.१९ | २,७२२.०३ | (३४०.२५) | (३७८.५९) | १,६७६.१५ | (७७८.७६) | २,२९०.१८ | २,५५५.०३ |
| ६. | समभागा भांडवल | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | १,७८८.६४ | ४४,४८९.५१ |
| ७. | मागील लेखा वर्षाच्या ताळेबंदातुसार राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वाढवून) | - | - | - | - | - | - | - | - | - | - | - | - |
| ८. | प्रति समभागा प्राप्ती (दरिनी मूल्य रु.५/- प्रत्येकी) (मूलभूत व सौम्यिकृत) अवार्किट - रु प्रति समभागा | ०.२८ | (१. | | | | | | | | | | |